



1<sup>st</sup> September, 2021

To,  
The Manager,  
Listing & Compliance,  
BSE Limited  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Mumbai - 400 001.

**Ref: Scrip Code - 506405**

**Sub:** Submission of Newspaper Advertisement – Notice for 100<sup>th</sup> Annual General Meeting, (“AGM”) of the Company, E-voting and Book Closure

Dear Sir/Madam,

In continuation to our intimation dated 25<sup>th</sup> August, 2021 and pursuant to Regulations 47 and 30 read with Schedule III of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, in connection with the 100<sup>th</sup> Annual General Meeting (“AGM”) of The Dharamsi Morarji Chemical Company Limited (“the Company”) to be held through VC / OAVM on Wednesday, 22<sup>nd</sup> September, 2021 at 11.30 a.m. (1ST), please find attached, the copies of newspaper advertisements published on Wednesday, 1<sup>st</sup> September, 2021 in Free Press Journal (English), Mumbai Edition, Nav Shakti (Marathi), Mumbai Edition and Financial Express (English) All India Editions, regarding intimation of shareholders about completion of dispatch of Notice of AGM, along with Annual Report for the Financial Year 2020 – 21 to the Shareholders through email, E-voting information and Book Closure.

The aforesaid newspaper advertisements will also be made available on website of the Company at [www.dmcc.com](http://www.dmcc.com)

You are requested to kindly take the same on your record.

Thanking you,  
**For The Dharamsi Morarji Chemical Company Ltd**

**Omkar C. Mhamunkar**  
**Company Secretary & Compliance Officer**  
Membership No. ACS 26645

Encl : As Above

**CIN NUMBER: L24110MH1919PLC000564**



PRAXIS HOME RETAIL LIMITED  
 (IN: L52100MH2011PLC212866)

Regd. Office: 3rd Floor, Techno Campus, Jolly Board Tower D, Ground Floor, Kanjuramarg (East), Mumbai - 400 042. Tel : +91 22 6822 4900, Fax : +91 22 7106 8032.  
 email: investorrelations@praxisretail.in; website: www.praxisretail.in

### NOTICE

#### NOTICE OF THE 10<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that:

- The 10<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the Members of PRAXIS HOME RETAIL LIMITED (the Company) will be held on Friday, 24<sup>th</sup> September, 2021 at 12:00 Noon (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM), to transact the businesses as set out in the Notice of the 10<sup>th</sup> AGM.
  - In accordance with the General Circular No. 20/2020 dated 5<sup>th</sup> May, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs read with its General Circular No. 02/2021 dated 13<sup>th</sup> January, 2021, General Circular No. 17/2020 dated 13<sup>th</sup> April, 2020 and General Circular No. 14/2020 dated 8<sup>th</sup> April, 2020 (hereinafter collectively referred to as the 'MCA Circulars') and Securities and Exchange Board of India (SEBI) Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15<sup>th</sup> January, 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2020/79 dated 12<sup>th</sup> May, 2020, the Company has sent the Notice of 10<sup>th</sup> AGM along with 'Annual Report 2020-21' on 31<sup>st</sup> August, 2021, through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrars & Transfer Agents and Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide the above referred MCA Circulars and the SEBI Circulars.
  - The Annual Report 2020-21 of the Company, inter alia, containing the 10<sup>th</sup> AGM Notice with Explanatory Statement, is available on the website of the Company at www.praxisretail.in and on the websites of the Stock Exchanges whereat the Company's existing equity shares are listed viz. www.bseindia.com and www.nseindia.com and the same is also available on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com.
  - Members holding the Company's equity shares either in physical form or dematerialised form, as on the **Cut-off Date: 17<sup>th</sup> September 2021**, may cast their votes electronically on the businesses as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of NSDL ('Remote e-Voting').
- Members are hereby informed that:
- The businesses as set forth in the Notice of the AGM may be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM.
  - The remote e-voting shall commence on Tuesday, 21<sup>st</sup> September 2021 (9.00 A.M. IST).
  - The remote e-voting shall end on Thursday, 23<sup>rd</sup> September 2021 (5.00 P.M. IST).
  - The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM, shall be Friday, 17<sup>th</sup> September 2021.
  - Remote e-voting shall be disabled by NSDL after 5.00 P.M. on Thursday, 23<sup>rd</sup> September 2021.
  - Any person, who acquires equity shares of the Company and becomes a member post-despatch (electronically) of the 10<sup>th</sup> AGM Notice and holds equity shares as on the **cut-off date: 17<sup>th</sup> September 2021**, may obtain the 'Login ID and Password' by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting then the 'Existing User ID and Password' can be used for casting his/her vote.
  - Members may note that:
    - The remote e-voting module shall be disabled by NSDL after 5.00 P.M. IST on Thursday, 23<sup>rd</sup> September 2021 and once the votes on a resolution is cast by the members, they shall not be allowed to change it subsequently.
    - The facility for e-voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system at the AGM.
    - The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again; and
    - Only person(s) whose name is/are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date, shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM.

#### REGISTRATION OF EMAIL-IDS:

- Permanent Registration of email-IDs:**  
Members who have still not registered their email addresses, are requested to register the same with their respective Depository Participant (DP) for permanent registration in their Demat Accounts.
  - Registration of email-IDs by the Members holding shares in DEMAT form:**  
Registration of email addresses may also be done by the members holding Company's equity shares in dematerialised form, by clicking the link [https://www.linkintime.co.in/EmailReg/Email\\_Register.html](https://www.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html) on the website of the Company's Registrar & Transfer Agents - Link Intime India Private Limited viz. [www.linkintime.co.in](http://www.linkintime.co.in) at the 'Investor Services' tab by choosing 'email / Bank Detail Registration' heading and following the email registration process as guided thereat.
  - Registration of email-IDs by the Members holding shares in PHYSICAL form:**  
Registration of email addresses may also be done by the members holding the Company's equity shares either in physical form, by clicking the link [https://www.linkintime.co.in/EmailReg/Email\\_Register.html](https://www.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html) on the website of the Company's Registrar & Transfer Agents - Link Intime India Private Limited viz. [www.linkintime.co.in](http://www.linkintime.co.in) at the 'Investor Services' tab by choosing 'email / Bank Detail Registration' heading and following the email registration process as guided thereat.
- x) In case of any queries relating to 'Remote e-Voting', the members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the 'Downloads' section of NSDL's website or contact NSDL on [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in) / 1800-222-990 or Contact NSDL Officials namely:  
 (1) Ms. Soni Singh: +91-22-24994559 sonis@nsdl.co.in  
 (2) Ms. Sarita Motte: +91-22-24994890 saritam@nsdl.co.in

Members who would like to express their views or ask questions during the AGM may register themselves as a 'Speaker' or otherwise by sending their request through their registered email address mentioning their name, DP ID and Client ID / Folio Number, PAN, Mobile Number at [investorrelations@praxisretail.in](mailto:investorrelations@praxisretail.in) from 21<sup>st</sup> September, 2021 (9:00 A.M. IST) to 23<sup>rd</sup> September, 2021 (5:00 P.M. IST). Those Members who have registered themselves as a 'speaker' will only be allowed to express their views / ask questions during the AGM.

The Company reserves the right to restrict the number of speakers depending on the availability of time for the AGM.

Place: Mumbai

Date: 31<sup>st</sup> August, 2021

For Praxis Home Retail Limited

Sd/-

Smita Chowdhury

Company Secretary & Compliance Officer



HEAD OFFICE - "Kalyanastu", Om Vijaykrishna Apartment, Adharwadi Road, Kalyan (W), Dist. Thane-421 301

### POSSESSION NOTICE

Whereas the undersigned being the Authorised Officer of The Kalyan Janata Sahakari Bank Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 16.05.2021 calling upon 1) the borrower **M/s. Harsha Distributors Prop. Ms. Jyoti Kundandas Raichandani** having business at Unit No. 18, Sheet No. 20, Opp. Military Tank, Near Radhabai Chowk, O. T. Section, Ulhasnagar-3, 2) **Guarantor Mr. Chandar Kundandas Raichandani** residing at Flat No. 101, 1st Floor, Sunita Apartments, Opp. Bhagat Kanwarraam Society, O. T. Section, Laxmi Nagar, Dasera Maidan Road, Ulhasnagar-3, 3) **Guarantor Mrs. Hema Chandar Raichandani** residing at Flat No. 101, 1st Floor, Sunita Apartments, Opp. Bhagat Kanwarraam Society, O. T. Section, Laxmi Nagar, Dasera Maidan Road, Ulhasnagar-3 and 4) **Guarantor Mr. Dhiraaj Vasdev Rohra** residing at 303, Neeta Apartment, Laxmi Nagar, Dasera Maidan Road, Ulhasnagar-3, to repay the amount mentioned in the said Notice being **Rs. 47,69,196.63** (Rupees Forty Seven Lakh Sixty Nine Thousand One Hundred Ninety Six Paise Sixty Three Only) as on 30.04.2021 together with future interest at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges etc. incurred to be incurred from 01.05.2021 onward until the date of payment, within 60 days from the receipt of the said Notice.

**AND WHEREAS** the borrower and others mentioned hereinabove having failed to repay the entire amount, all the parties mentioned hereinabove in particular and to the public in general, it is informed that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with the Rule 8 of the said Rules on this 28.08.2021, for the recovery of **Rs. 49,38,245.63** plus further interest from 01.08.2021 and charges. **The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of The Kalyan Janata Sahakari Bank Ltd.,** as per notice served on the borrower and guarantors as mentioned above.

#### DESCRIPTION OF THE PROPERTY

Flat No. 101 admeasuring 1153 sq. ft. (built-up) on the First Floor in the building known as Sunita Apartment, situate and constructed on Plot bearing U. No. 128, Sheet No. 19, Opp. Bhagat Kanwarraam Society, O. T. Section, Ulhasnagar-3, Dist. Thane, assessed under Municipal Ward No. 35, Property No. 35B006479300 within the limits of Ulhasnagar Municipal Corporation, owned jointly by Mr. Chandar Kundandas Raichandani and Mrs. Hema Chandar Raichandani.

(Mr. V. V. Gaikwad)  
 Authorised Officer

#### Notice under section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (The Act)

S. NO.	Name of Borrower(s) (A)	Particulars of Mortgaged property/ (ies) (B)	Date Of NPA (C)	Outstanding Amount (Rs.) (D)
1	LOAN ACCOUNT NO. HHLVSH00302377 1. SANDEEP VISHNU MOHITE 2. MOHITE NAVANATH VISHNU	H-1703, H WING, 17TH FLOOR, BALAJI SYMPHONY, 45/4, 45/8B, 45/9, 45/18, IN VILLAGE SHILOTTAR, SURVEY No. 173/0, MUMBAI-410206, MAHARASHTRA	07.05.2021	Rs. 64,91,306.67/- (Rupees Sixty Four Lakh Ninety One Thousand Three Hundred Six and Paise Sixty Six Only) as on 07.05.2021
2	LOAN ACCOUNT NO. HHLVSH00467776 1. CHHAYA PRAKASH NIKALJE 2. NILESH PRAKASH NIKALJE	FLAT NO. 2701, 27TH FLOOR, SAI WORLD CITY, MARINA TOWER, VILLAGE KOLHE, PANVEL-410206, MAHARASHTRA	05.06.2021	Rs. 61,37,959.36/- (Rupees Sixty One Lakh Thirty Seven Thousand Nine Hundred Fifty Nine and Paise Thirty Six Only) as on 05.06.2021
3	LOAN ACCOUNT NO. HHLVSH00379003 1. DURGAPRASAD DIVAKAR RAI 2. DIVANKAR RAI	FLAT NO. 402, 4TH FLOOR, TANAY VILLA, PLOT NO 24, SECTOR 26, KOPRI BEHIND VIVEKANAND SCHOOL VASHI, NAVI MUMBAI-400704, MAHARASHTRA	31.03.2021	Rs. 56,70,815.69/- (Rupees Fifty Six Lakh Seventy Thousand Eight Hundred Fifteen and Paise Sixty Nine Only) as on 17.06.2021
4	LOAN ACCOUNT NO. HHLVSH00370727 1. DURGA PRASAD KOMMIREDDY 2. VIJAY LAKSHMI	FLAT NO. 1504, 15TH FLOOR, E WING, CASA AURELIA CLST, 3.02 LODHA PALAVA, THE DOWNTOWN, KALYAN SHIL ROAD, PAGADAYACHA PADA VILLAGE KHONI, DOMBIVALI EAST, THANE- 400695, MAHARASHTRA	31.03.2021	Rs. 56,59,046.71/- (Rupees Fifty Six Lakh Ninety Nine Thousand Forty Six and Paise Seventy One Only) as on 17.06.2021
5	LOAN ACCOUNT NO. HHLVSH00423168 1. SALAUDDIN RIYAZ KAZI 2. SAMEERA SALAUDDIN KAZI	FLAT NO 601, 6TH FLOOR, C-WING, AMAR HARMONY, PLOT No. 22, SECTOR-04, BEHIND KAMDHANU, TALOJA- PANCHNAND, PANVEL, MAHARASHTRA-410206	31.03.2021	Rs. 55,92,412.12/- (Rupees Fifty Five Lakh Ninety Two Thousand Four Hundred Twelve and Paise Twelve Only) as on 17.06.2021
6	LOAN ACCOUNT NO. HHLVSH00444075 1. MANDAR VILAS BHANGARE 2. SMITA MANDAR BHANGARE 3. CHHAYA VILAS BHANGARE 4. CHAURAV VILAS BHANGARE	FLAT NO.601, 6TH FLOOR, WING M, MHADA NEW PMGP CHSL, NAVGHAR ROAD, MULUND (E), MUMBAI-400081, MAHARASHTRA	04.06.2021	Rs. 74,23,819.33/- (Rupees Seventy-Four Lakh Twenty-Three Thousand Eight Hundred Nineteen and Paise Thirty-Three only) as on 04.06.2021
7	LOAN ACCOUNT NO. HHLVSH00383047 1. GURUNATH KRUSHNA BHOPI 2. SONALI GURUNATH BHOPI	FLAT NO. 602, 6TH FLOOR, WING E, BALAJI SYMPHONY, SURVEY No. 45/4, 45/8B, VILLAGE, SHILOTTAR RAICHUR, TAL. PANVEL, PANVEL - 410206, MAHARASHTRA	31.03.2021	Rs. 64,47,620.64 (Rupees Sixty Four Lakh Forty Seven Thousand Six Hundred Twenty and Paise Sixty Four Only) as on 17.05.2021

That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account(s) and as per books of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amount. Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has been classified by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of the borrower.

In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabilities towards the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest, costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as is available to the Company in law.  
 Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, "A borrower can tender the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescribed time frame, Borrower may not be entitled to redeem the property."  
 In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESI Act, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in the notice, without prior written consent of secured creditor.

Place: MUMBAI / THANE / NAVI MUMBAI/PANVEL

Sd/-  
 For Indiabulls Housing Finance Ltd.

Authorized Officer



National Office: DHFL, HDIL Towers, 8th Floor, Anant Kanekar Marg, Bandra (East), Mumbai-400051.

Zonal Office: DHFL, Rustomjee R-Cade, 3rd Floor Rustomjee Acres, Jayawant Sawant Road, Dahisar (West), Mumbai-400068. | Contact Nos. :- DHFL Mr. Rajesh Nair | Contact Number: 9820165768

### PUBLIC NOTICE FOR AUCTION CUM SALE

Pursuant to taking possession of the secured asset mentioned hereunder by the Authorised Officer of Dewan Housing Finance Corporation Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 for the recovery of amount due from borrower(s), offers are invited by the undersigned in sealed covers for purchase of immovable property, as described hereunder, which is in the physical possession, on 'As Is Where Is Basis', 'As Is What Is Basis' and 'Whatever Is There Is Basis', Particulars of which are given below:-

Borrower(s) / Co-Borrower(s)	Demand Notice Date and Amount (₹)	Description of the Immovable property	Reserve Price (₹)	Earnest Money Deposit (₹)	Total Loan Outstanding as of 31-07-2021
(Loan Code No. 00000928 Ghodunder Branch Shivaji Dattaraj Mohape (Borrower) Sadhana Shivaji Mohape (Co-Borrower)	19.07.2016 for ₹ 953108 (Rupees Nine Laks Fifty Three Thousand One Hundred Eighty and Paise Zero Only)	All the Part and Parcel of Property bearing A-107, 1st Floor, Milan, Sec-2, Karm Residency, Dhaisai Thane Thane Maharashtra-421601	₹ 790000 (Rupees Seven Laks Ninety Thousand and Paise Zero Only)	₹ 790000 (Rupees Seventy Nine Thousand and Paise Zero Only)	₹ 1631502 (Rupees Sixteen Laks Thirty One Thousand Five Hundred Two and Paise Zero Only)
(Loan Code No. 00001880 Panvel Branch Rakesh Baban Singh (Borrower) Kanchar Rakesh Singh (Co-Borrower)	19.05.2018 for ₹ 540292 (Rupees Five Laks Forty Thousand Two Hundred Ninety Two and Paise Forty Five Only)	All the Part and Parcel of Property bearing Plot No.170, Eden Park, Village Ghanepada, Talahi Saja Dahigang Near Khardi Railway Station, Khardi, Taluka Shahapur Thane Maharashtra 421601	₹ 560000 (Rupees Five Laks Fifty Thousand and Paise Zero Only)	₹ 560000 (Rupees Fifty Six Thousand and Paise Zero Only)	₹ 823614 (Rupees Eight Laks Twenty Three Thousand Six Hundred Fourteen and Paise Zero Only)
(Loan Code No. 00008573 Navi Mumbai Branch Niranjani G Barve (Borrower) (Co-Borrower)	11.10.2018 for ₹ 2119743 (Rupees Twenty One Laks Nineteen Thousand Seven Hundred Forty Three and Paise Zero Only)	All the Part and Parcel of Property bearing PLOT NO.54 & 59 MOKSHA, Near Ware Junction, Haryachi Wa Kurung, Ware, Karjat, Dist. Raigad, Karjat, Thane-400602, Maharashtra.	₹ 2300000 (Rupees Twenty Three Laks Zero Thousand and Paise Zero Only)	₹ 2300000 (Rupees Twenty Three Laks Zero Thousand and Paise Zero Only)	₹ 2611196 (Rupees Twenty Six Laks Eight Thousand One Hundred Ninety Six and Paise Zero Only)
(Loan Code No. 00008400 Navi Mumbai Branch Anand G Sherawat (Borrower) Hemant Sherawat (Co-Borrower)	11.10.2018 for ₹ 4579818 (Rupees Forty Five Laks Seventy Nine Thousand Eight Hundred Eighteen and Paise Zero Only)	All the Part and Parcel Of Property Bearing Plot No. 48, 49, 50, Moksha, Old S. No. 52, H. No. 3,5,7, Ware Junction, Kurang, Karjat, Dis. Raigad, Raigad-410206, Maharashtra.	₹ 4000000 (Rupees Forty Laks Zero Thousand and Paise Zero Only)	₹ 4000000 (Rupees Four Laks Zero Thousand and Paise Zero Only)	₹ 6432865 (Rupees Sixty Four Laks Thirty Two Thousand Eight Hundred Sixty Five and Paise Zero Only)
(Loan Code No. 00009584 Thane Branch Gyanendra Singh Yadav (Borrower) Sachana Yadav (Co-Borrower)	20.02.2020 for ₹ 453841 (Rupees Four Laks Fifty Three Thousand Eight Hundred Forty One and Paise Zero Only)	All the Part and Parcel of Property bearing Plot No. 74, OPEN PLOT, Viento Valley Residency, S No. 31/4, 34/3, 37/12/3 Gunde, Shahapur, Thane Thane Maharashtra 421601	₹ 730000 (Rupees Seven Laks Thirty Thousand and Paise Zero Only)	₹ 730000 (Rupees Seven Thousand and Paise Zero Only)	₹ 533164 (Rupees Five Laks Thirty Three Thousand One Hundred Sixty Four and Paise Zero Only)
(Loan Code No. 00009585 Thane Branch Gyanendra Singh Yadav (Borrower) Sachana Yadav (Co-Borrower)	20.02.2020 for ₹ 578294 (Rupees Five Laks Seventy Eight Thousand Two Hundred Ninety Four and Paise Zero Only)	All the Part and Parcel of Property bearing Plot No 77, Open Plot, Viento Valley Residency, S No. 31/4, 34/3, 37/12/3 Gunde, Shahapur, Thane Thane Maharashtra 421601	₹ 730000 (Rupees Seven Laks Thirty Thousand and Paise Zero Only)	₹ 730000 (Rupees Seven Thousand and Paise Zero Only)	₹ 679225 (Rupees Six Laks Seventy Nine Thousand Two Hundred Twenty Five and Paise Zero Only)

The Terms and Conditions of the Auction are as under:

- Last Date of Submission of Sealed Bid/Offer in the prescribed tender forms along with EMD and KYC is 04-Oct-2021 up to 5:00 PM at the Zonal Office address mentioned herein above. Tenders that are not filled up or tenders received beyond last date will be considered as invalid tender and shall accordingly be rejected. No interest shall be paid on the EMD.
- Date & Timing of Inspection of the Immovable Property: 26-Sep-2021 Between 11:00 AM to 4:00 PM. Date & Timing of Inspection of Document: 29-Sep-2021 Between 11:00 AM to 4:00 PM.
- Date of Opening of the Bid/Offer (Auction Date) for property is 05-Oct-2021 at the above mentioned branch office address at 11:00 AM. The tender will be opened in the presence of the Authorised Officer.
- Further interest will be charged as applicable, as per the Loan Agreement on the amount outstanding in the notice and incidental expenses, costs, etc., is due and payable till its realization.
- The notice is hereby given to the Borrower(s) and Guarantor(s), to remain present personally at the time of sale and they can bring the intending buyers/purchasers for purchasing the immovable property as described herein above, as per the particulars of Terms and Conditions of Sale.
- The Borrower(s)/Guarantor(s) are hereby given 30 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002 to pay the sum mentioned as above before the date of Auction failing which the immovable property will be auctioned and balance, if any, will be recovered with interest and costs. If the Borrower pays the amount due to Dewan Housing Finance Corporation Ltd., in full before the date of sale, auction is liable to be stopped.
- The details terms and conditions of the auction sale are incorporated in the prescribed tender form. Tender forms are available at the above mentioned circle office.
- The immovable property will be sold to the highest bidder. However, the Authorised Officer reserves the absolute discretion to allow inter se bidding, if deemed necessary. The property as mentioned will not be sold below Reserve Price.
- DHFL is not responsible for any liabilities whatsoever pending upon the property as mentioned above. The property shall be auctioned on 'As Is Where Is Basis', 'As Is What Is Basis' and 'Whatever Is There Is Basis'.
- The Total Loan Outstanding amount is in the loan foreclosure amount. All other charges (if any) shall be calculated at the time of closure of the loan.
- The Demand Draft Should be made in favor of Dewan Housing Finance Corporation Limited of DHFL.
- For further details, contact the Authorised Officer, at the above mentioned office address.

Sd/-  
 Sneha Mishra  
 Authorised Officer  
 For Dewan Housing Finance Corporation Limited



### PUBLIC NOTICE FOR SALE OF VEHICLES THROUGH AUCTION, HYPOTHECATED AS SECURITY TO BANK UNDER HYPOTHECATION DEED

In exercise of powers conferred to the Authorised Officer of the Bank under law and pursuant to the default made by the Borrower / Guarantor in repayment of dues against availed credit facility(ies) and seizure of secured / hypothecated assets (vehicles) as per the terms and conditions of the Hypothecation Deed, the public and all concerned including the concerned borrower / mortgagors, their legal heirs / representatives, as the case may be, are hereby informed that for realization of the Bank's dues, Auction of the hypothecated / seized vehicles described herein below will be held on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS" and on the terms and conditions specified hereunder.  
 Whereas, now the Secured Creditor has decided to enforce its rights of hypothecation under the Deed of Hypothecation and conduct Auction Sale of the hypothecated vehicles on 'AS IS WHERE IS AND IN WHATEVER CONDITION BASIS' on 15.09.2021 at **Bank of Maharashtra, Kings Circle Branch, Kaveri Neela CHS. 519, H. R. Mahajani Marg, Kings Circle, Mumbai-400 019.** The details of the vehicles are as under:-

Sr. No.	Borrower's & Guarantor's Name with concerned Branch	Outstanding Amount Total Dues + Interest (As on 09.04.2021)	Description of the Hypothecated property	Reserve Price (₹)	Earnest Money Deposit (₹)
4.	Borrower :- M/s. KEDARSHWAR TOURS AND TRAVELS (Prop. Mr. Santosh Krishna Bhangre) CBS A/c No. 60268883539 Guarantor :- NA	₹ 4,47,231/- Unapplied interest :- ₹ 1,59,654/- Further applicable interest	HYUNDAI XCENT VT Reg. No. MH-01-CR-0723 Dated: 16.01.2017 Colour: B Silver Year Of Manufacture: 2017	₹ 1,25,000/-	₹ 12,500/-

\* Inspection Date, Time and Place :- 09.09.2021 between 11.00 a.m. to 05.00 p.m., at Bank of Maharashtra, Chembur Branch, Mahabank Bldg, 71E, Dayanand Saraswati Road, Chembur Mumbai-400 071. \* Last date for submitting sealed offer letters along with EMD of 10 % amount : 13.09.2021 up to 04.00 p.m.

NOTE: THE VEHICLES MENTIONED ABOVE ARE UNDER PHYSICAL POSSESSION OF THE BANK. TERMS AND CONDITIONS OF SALE :- 1) The sealed offer letter along with Pay Order or Demand Draft shall be submitted to **Bank of Maharashtra, Kings Circle Branch**. The format of offer letter can be collected from the branch. 2) The Pay Order or Demand Draft of 10% of the offer price shall be drawn in favour of **Bank of Maharashtra, Kings Circle Branch**, payable at Mumbai, should accompany the offer letter. No interest will be paid on the said amount. Photocopies of DD / PO are not acceptable. 3) The offer letters will be opened at **Bank of Maharashtra, Kings Circle Branch**, on 15.09.2021 at 01.00 p.m. in the presence of available / attending officer(s). 4) The offer letters not accompanied by Pay Order or Demand Draft of 10% of the offer price will be rejected outright. 5) The sale of the vehicle will be to the person quoting highest offer price. 6) The balance amount of 90% of the offer amount shall be required to be paid by the person offering highest price within 02 days from the date of acceptance of offer and in the event of default thereof, the 10% of the amount deposited earlier shall be forfeited and vehicle will be re-sold or will be offered to the next person offering highest offer. 7) The purchaser shall have to bear re-registration charges, parking charges, taxes, etc. for getting the vehicle transferred in his / her favour. 8) The purchaser shall be delivered the physical possession of the purchased vehicle and available related papers only after receipt of full payment of purchase price. The purchaser shall take possession of the vehicle within two days from confirmation of sale by the Bank. 9) This is also a notice to the borrower / guarantors of the said loan about holding of auction sale on the above mentioned date if the dues are not repaid in full before the date of auction. The Authorized Officer / Bank is not bound to accept the highest offer and has the absolute right and discretion to accept or reject any bid or adjourn / postpone / cancel the sale / modify any terms and conditions of the sale without any prior notice and assigning any reason therefor. 10) The interested party may contact the **Bank of Maharashtra, Kings Circle Branch, Kaveri Neela CHS. 519, H. R. Mahajani Marg, Kings Circle, Mumbai-400019.** Phone No. (022) 2416 5809 for further details.

Date : 30.08.2021  
 Place : Mumbai  
 Authorized Officer & Deputy General Manager  
 Mumbai City Zonal Office, **Bank of Maharashtra**



Nashik Municipal Corporation e-Tender No.16 (2021-22)

invites bids for twelve work. The detailed tender notice & tender document would be available on [www.mahatenders.gov.in](http://www.mahatenders.gov.in)

from 07/09/2021 to 21/09/2021.

Sd/-  
 जन्संस्क/जा.क्र./२२/दि.३१/०८/२०२१ Superintending Engineer (Ele-Mech)  
 झाडे लावा, झाडे जगवा Nashik Municipal Corporation.



Structured Assets Group, Corporate Office - 'Axis House', C-2, 7<sup>th</sup> Floor, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400025.  
 Tel : +91 22 24255728 / 9769798789 [www.axisbank.com](http://www.axisbank.com)  
 Registered Office: "Trishul", 3<sup>rd</sup> Floor, Opp. Samarsharth Temple, Near Law Garden, Ellisbridge Ahmedabad - 380006

### POSSESSION NOTICE (For Immovable Property)

As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Whereas  
 The undersigned being the Authorised Officer of the **Axis Bank Limited** under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice under section 13(2) of the SARFAESI Act dated 09<sup>th</sup> October 2020 bearing reference No. AXIS/SA/AM/79/2020-21 calling upon the Borrower/guarantors/mortgagor viz. as notice No. 1) **Jinaam Fashion World** at Jinaam House, Block-A, 107 Ee, Sun Mill Compound, Lower Parel (West), Mumbai-400013, as notice Nos. 2) **Mr. Dharmendra Gada**, 3) **Mr. Jitendra Gada** & 4) **Ms. Pushpaben Gada** at Red Spring Mill, Flat No. 3401, G.D. Ambedkar Marg, Dadar (East), Mumbai-400014 and notice No.5) **Mr. Avchar Lalji Bhag** at Flat No. 1303, Shubham Bldg. No.1, Rajawadi Road, Behind Bank of Baroda, Ghatkopar (East), Mumbai-400077 to repay the amount mentioned in the notice being **₹ 29,35,29,556/-** (Rupees Twenty Nine Crore Thirty Five Laks Twenty Nine Thousand Five Hundred Fifty Six) being the amount due as on 30<sup>th</sup> September, 2020 along with further interest at the contractual rate from 01<sup>st</sup> October 2020 thereon till the date of payment within 60 days from the date of the receipt of the said notice. The service of the said Demand Notice dated 09<sup>th</sup> October 2020 through Speed Post with Acknowledgment Due could be completed, thus the said Demand Notice was published in two newspapers i.e. Free Press Journal (English) and Navsh



**VISHWARAJ SUGAR INDUSTRIES LIMITED**

Regd. Off: Bellad-Bagewadi, Taluka-Hukkeri, District - Belgaum- 591 305, Karnataka, India  
Phone: +91 8333-251251, Fax: +91 8333267211.  
email: info@vsiil.co.in, Website: www.vsiil.co.in, CIN: L85110KA1995PLC017730

**NOTICE TO THE MEMBERS OF THE COMPANY REGARDING 26<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING**

Notice is hereby given that:  
1. The 26<sup>th</sup> Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Saturday, the 25<sup>th</sup> day of September, 2021 at 3:00 PM at the Registered Office of the Company at Bellad-Bagewadi, Taluka-Hukkeri, District-Belgaum-591305, Karnataka, India, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations), read with General Circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (collectively referred to as "relevant circulars"), to transact the business as set out in the Notice calling the AGM.  
2. In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and the Financial Statements for the financial year 2020-21, along with Board's Report, Corporate Governance Report, Business Responsibility Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, will be sent to all the Members of the Company only in electronic mode to those members whose email address is registered with the Company/Depository Participant(s)/Registrar and Transfer agents. The requirements of sending physical copy of aforesaid documents has been dispensed with vide MCA & SEBI Circulars. The aforesaid documents will also be available on the Company's website at [www.vsiil.co.in](http://www.vsiil.co.in) under section "Investors", on the website of BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com), on the website of the National Stock Exchange of India Limited at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on the website of Company's Registrar and Transfer Agent, Bigshare Services Private Limited (Bigshare) at [www.bigshareonline.com](http://www.bigshareonline.com).  
3. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and SEBI Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books for the purpose of AGM and payment of Dividend, will be closed from Saturday, September 18, 2021 to Saturday, September 25, 2021 (both days inclusive), for the shareholders holding shares in physical form.  
4. The Record Date for the purpose of payment of dividend is Friday, September 17, 2021 for the shareholders holding shares in dematerialised form.  
5. **Manner of registering / updating email addresses:**  
(a) Members holding shares in physical mode, who have not registered/updated their email address, are requested to register/update the same by clicking the link: <https://www.bigshareonline.com/InvestorRegistration.aspx> or by writing to the Company with details of folio number and attaching a self-attested copy of PAN card at [info@vsiil.co.in](mailto:info@vsiil.co.in) or to Bigshare at [info@bigshareonline.com](mailto:info@bigshareonline.com).  
(b) Members holding shares in dematerialised mode, who have not registered/updated their email address with their Depository Participant(s), are requested to register/update their email address with the Depository Participant(s) with whom they maintain their demat account(s).  
(c) Shareholders may also temporarily get their email address and mobile number registered with Bigshare, by clicking the link: <https://www.bigshareonline.com/InvestorRegistration.aspx>  
6. **Manner of casting vote(s) through remote e-voting.**  
(a) Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through remote e-voting.  
(b) The instructions of voting remotely (remote e-voting), by the members holding shares in dematerialised mode, physical mode and for members who have not registered their email addresses has been provided in the Notice of the AGM. The facility for voting through ballot paper will be made available at the AGM and Members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting, will be able to vote at the AGM through Ballot Paper. The instructions for remote e-voting will also be available on the website of the Company at [www.vsiil.co.in](http://www.vsiil.co.in) and on the website of Bigshare at [www.bigshareonline.com](http://www.bigshareonline.com).  
(c) The login credentials for casting votes through e-voting shall be made available to the members through email. Members who do not receive email or whose email addresses are not registered with the Company/Bigshare/Depository Participant(s), may generate login credentials by following instructions given in the Notice of the AGM.  
7. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for casting vote through remote e-voting.

For Vishwaraj Sugar Industries Limited  
Sd/-  
Mukesh Kumar  
Whole-Time Director

Date: 01.09.2021  
Place: Bellad-Bagewadi.

**FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST**

(Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

RELEVANT PARTICULARS	
1. Name of the Corporate Debtor	Incab Industries Limited
2. Date of incorporation of corporate debtor	12/02/1920
3. Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies - Kolkata
4. Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor	U27108WB1920PLC003641
5. Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	9 HARE ST KOLKATA WB 700001
6. Insolvency commencement date of the corporate debtor	07/08/2019 (CRP reinstated vide NCLAT order dated 04/06/2021 and NCLT Order dated 16/06/2021, wherein Pankaj Kumar Tibrewal was appointed as the Interim Resolution Professional)
7. Date of invitation of expression of interest	01/09/2021
8. Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	<a href="http://www.insolvencyandbankruptcy.in">http://www.insolvencyandbankruptcy.in</a>
9. Norms of eligibility applicable under section 29A are available at:	<a href="http://www.insolvencyandbankruptcy.in">http://www.insolvencyandbankruptcy.in</a>
10. Last date for receipt of expression of interest	16/09/2021
11. Date of issue of provisional list of prospective resolution applicants	18/09/2021
12. Last date for submission of objections to provisional list	23/09/2021
13. Date of issue of final list of prospective resolution applicants	24/09/2021
14. Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	24/09/2021
15. Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum and further information	The Resolution professional will share the request for resolution plan/ evaluation Matrix/ Information Memorandum in the electronic form after verification of KYC, capacity to invest, capability to manage and eligibility under section 29A of IBC, 2016 and pre-qualification criteria, if any approved by COC.
16. Last date for submission of resolution plans	23/10/2021
17. Manner of submitting resolution plans to resolution professional	To be decided by committee of creditors
18. Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval	To be decided
19. Name and registration number of the resolution professional	Name: Mr. Pankaj Kumar Tibrewal IP Registration No.: IBB/PA-001/IP-P-01577/2018-2019/12410
20. Name, Address and e-mail of the resolution professional, as registered with the Board	Name: Mr. Pankaj Kumar Tibrewal Chitra 3E, Duke Residency, 13, Chandtala Lane, Near Chala More, Tollygunge, Kolkata- 700040 Email id: <a href="mailto:tibrewalpankaj@yahoo.com">tibrewalpankaj@yahoo.com</a> AAA Insolvency Professionals LLP AAA Insolvency Professionals LLP Mousumi Apartments, Ground Floor, 15B, Balgange Circle Road, Kolkata - 700019 incabindustries@aaainnsolvency.com
21. Address and email to be used for correspondence with the Resolution Professional	AAA Insolvency Professionals LLP Mousumi Apartments, Ground Floor, 15B, Balgange Circle Road, Kolkata - 700019 incabindustries@aaainnsolvency.com <a href="http://www.insolvencyandbankruptcy.in">http://www.insolvencyandbankruptcy.in</a>
22. Further Details are available at or with	<a href="http://www.insolvencyandbankruptcy.in">http://www.insolvencyandbankruptcy.in</a>
23. Date of publication of Form G	01/09/2021

**Notes:**  
1. An application for extension of time of CIRP is filed with Adjudicating Authority on 2nd August 2021, so the dates are subject to extension granted by Adjudicating Authority.  
2. The interested parties shall refer to the format for submission of the EOI and detailed terms and conditions uploaded on the official website of AAA Insolvency Professionals LLP i.e. <https://insolvencyandbankruptcy.in/>  
3. All the EOIs received will be reviewed by the RP as well as the CoC and thereafter further information / documents related to the process will be provided to the shortlisted parties. The RP/CoC shall have discretion to change the criteria for the EOI at any point of time.  
4. RP/CoC reserves the right to cancel or modify the process/application without assigning any reason and without any liability whatsoever.  
Pankaj Kumar Tibrewal  
Resolution Professional  
Partner, AAA Insolvency Professionals LLP  
Registration No.: IBB/PA-001/IP-P-01577/2018-2019/12410  
Date: 01/09/2021  
Place: Kolkata

For Vishwaraj Sugar Industries Limited  
Sd/-  
Mukesh Kumar  
Whole-Time Director

**HINDUSTAN COMPOSITES LIMITED**  
CIN : L29120MH1964PLC012955  
Regd. Office: Peninsula Business Park, A Tower, 8<sup>th</sup> Floor, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013.  
Tel.:(022) 66880100, Fax:(022) 66880105  
E-mail: hcl@hindcomp.com, Website: www.hindcomp.com

**NOTICE OF 57<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING OF HINDUSTAN COMPOSITES LIMITED**

NOTICE is hereby given that in view of continuing Covid-19 pandemic situation, the 57<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the Members of Hindustan Composites Limited ("Company") will be held on **Wednesday, 29<sup>th</sup> September, 2021 at 11.45 a.m. (IST)** through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM"), without physical presence of the Members at a common venue to transact the business as set out in the Notice of the 57<sup>th</sup> AGM dated 26<sup>th</sup> May, 2021, which will be sent through emails to the members of the Company in accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder, read with General Circular No. 02/2021 dated 13<sup>th</sup> January, 2021, read with Circular Nos. 14/2020 dated 8<sup>th</sup> April, 2020, 17/2020 dated 13<sup>th</sup> April, 2020 and 20/2020 dated 5<sup>th</sup> May, 2020 ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIRP/2021/11 dated 15<sup>th</sup> January, 2021 read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIRP/2020/79 dated 12<sup>th</sup> May, 2020 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars").  
In accordance with the aforesaid MCA and SEBI Circulars, the Notice of the 57<sup>th</sup> AGM along with the Annual Report for the Financial Year 2020-21 will be sent through electronic mode only to those Members, whose e-mail addresses are registered with the Company / Registrars and Share Transfer Agents (RTA) / Depositories. The requirement of sending physical copies of the Annual Report has been dispensed with vide said MCA and SEBI Circulars. Members can join and participate in the 57<sup>th</sup> AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the 57<sup>th</sup> AGM and the manner of participation in the remote e-voting or casting vote through e-voting system during the 57<sup>th</sup> AGM are provided in the Notice of the 57<sup>th</sup> AGM dated 26<sup>th</sup> May, 2021. The Members participating through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the 57<sup>th</sup> AGM along with Annual Report will also be available on the Company's website [www.hindcomp.com](http://www.hindcomp.com), website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com) and on website of Stock Exchanges (BSE Limited and National Stock Exchange of India Limited) at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) respectively.  
The Company has fixed Wednesday, 22<sup>nd</sup> September, 2021 as "Cut-off date" for determining entitlement of members for payment of final dividend for the financial year ended 31<sup>st</sup> March, 2021, if approved at the 57<sup>th</sup> AGM.  
In case a member has not registered his/her e-mail address with the Company / RTA/ Depository, he/she can follow below instructions for registration of his/her e-mail id for obtaining Annual Report and login details for e-voting:

**Physical Holding**  
Shareholders holding share in physical mode can Register / update their e-mail ID, Mobile Number and Bank Account details by sending a request letter duly signed by the Shareholder including joint Shareholder(s) if any, mentioning the Name of the Company, Folio Number, Bank Account Details, Self-attested copy of PAN Card and Aadhar Card and cancelled cheque leaf along with the Bank passbook/ Bank Statement to the Company at [investor@hindcomp.com](mailto:investor@hindcomp.com) or RTA of the Company at [rt.helpline@linkintime.co.in](mailto:rt.helpline@linkintime.co.in).

**Demat Holding**  
Shareholders holding shares in the Demat mode can update their e-mail ID, Mobile Number and Bank details with their respective Depository Participant.  
In case the Company is unable to pay the dividend to any shareholder through Limited and National Stock Exchange of India due to non-availability of the details of the bank accounts, the Company shall dispatch the dividend warrant / demand draft by post. However, in case of any disruption in postal services due to pandemic or any other reason, the same will be sent upon restoration of normalcy of postal services.

For Hindustan Composites Limited  
Sd/-  
Vikram Soni  
Place : Mumbai  
Date : 31<sup>st</sup> August, 2021  
Company Secretary & Compliance Officer

**CAREER POINT LIMITED**  
Registered Office: CP Tower 1, Road No. 1, IPIA, Kota, Rajasthan 324005  
CIN: L72200RJ2000PLC016272, Phone: 0744-6630500  
Website: [www.cpil.in](http://www.cpil.in), E-mail: [investors@cpil.in](mailto:investors@cpil.in)

**Notice of 21<sup>st</sup> Annual General Meeting, E Voting and Book Closure**

NOTICE is hereby given that the 21<sup>st</sup> Annual General Meeting (AGM) of the members of Career Point Limited is scheduled to be held on Wednesday, 29<sup>th</sup> September 2021 at 4.00 p.m. through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) without physical presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013, MCA circular dated 5 May 2020 read with circulars dated 8 April 2020 and 13 April 2020 (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI circular dated 12 May 2020, to transact the business as set out in the Notice convening the 21<sup>st</sup> AGM. In compliance with the said MCA circulars and SEBI circular, electronic copies of the Notice of 21<sup>st</sup> AGM and Annual Report for FY2021 will be sent to all the members whose email addresses are registered with the Company/Depository Participants. Members who have not registered their email addresses and mobile numbers, are requested to furnish the same to the Company's Registrar and Share Transfer Agent Linkintime Private Limited at [rt.helpline@linkintime.co.in](mailto:rt.helpline@linkintime.co.in) to get their email addresses and mobile numbers registered temporarily. The Notice of 21<sup>st</sup> AGM and Annual Report for FY2021 will also be made available on the Company's website at [www.cpil.in](http://www.cpil.in), website of the stock Exchanges i.e. BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited at [www.nseindia.com](http://www.nseindia.com).  
The E voting shall commence on 26<sup>th</sup> September, 2021 at 9.00 AM IST and will end on 28<sup>th</sup> September, 2021 at 5.00 PM, IST. The Company has finalised 17<sup>th</sup> September, 2021 as the cut-off date to determine the Shareholders eligibility to cast their vote electronically. The Company has engaged Central Depository Services (India) Limited (CDSL) for facilitating e-voting. For e-voting instructions, members may refer to the Notice of AGM. The Company has appointed Scrutinizer Advocate Mr. Amit Gupta (Advocate) for conducting the e-voting process. In case members have any queries regarding e-voting members may refer the Frequently Asked Questions (FAQ) and e voting user manual available at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com) under help section or write an email to [helpdesk.evoting@cDSLindia.com](mailto:helpdesk.evoting@cDSLindia.com).  
A member may participate in the general meeting even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting. Pursuant to provision of Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from September 22, 2021 to September 29, 2021, (both days inclusive) for the purpose of AGM. The Companies providing remote e-voting facility to its members to cast their vote on resolutions set out in the Notice of the 21<sup>st</sup> AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM (e-voting). Detailed procedure for joining the AGM and remote e-voting is provided in the Notice of 21<sup>st</sup> AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

For Career Point Limited  
Tarun Kumar Jain  
Place : Kota (Rajasthan)  
Date : 28<sup>th</sup> August 2021  
GM (Corporate & Legal Affairs) & Company Secretary

**JINDAL PHOTO LIMITED**  
[CIN No. L33209UP2004PLC095076]  
Registered Office : 19<sup>th</sup> KM, Hapur-Bulandshahr Road P.O. Gulaohi, Distt. Bulandshahr, Uttar Pradesh - 203408  
Head Office : Plot No. 12, Sector B-1, Local Shopping Complex, Vasant Kunj, New Delhi - 110 070  
Tel: 011-40322210, Email: [cs\\_jphoto@jindalgroup.com](mailto:cs_jphoto@jindalgroup.com), Website: [www.jindalphoto.com](http://www.jindalphoto.com)

**Public Notice - 18<sup>th</sup> Annual General Meeting**  
This is to inform that in view of the massive outbreak of the COVID-19 pandemic, social distancing is a norm to be followed, the 18<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of Jindal Photo Limited ("the Company") will be held through video conferencing (VC)/other audio visual means (OAVM) on Wednesday, 29<sup>th</sup> September, 2021 at 12:30 PM, to transact the business as set out in the Notice of AGM which will be sent in due course of time in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder. In view of General Circular dated January 13, 2021 read with General Circulars dated May 5, 2020, April 8, 2020 and April 13, 2020 and all other relevant circulars issued from time to time (collectively referred to as "MCA Circulars"), permitted the holding of the Annual General Meeting (AGM) through Video Conferencing (VC)/facility or other audio visual means (OAVM), without the physical presence of the Members at a common venue. Similar relaxation has also been provided by the Securities and Exchange Board of India vide its circulars dated May 12, 2020 & January 15, 2021 ("SEBI Circulars").  
Members may further note that in pursuance of above stated circulars and in furtherance of Go-Green initiative of the government, the Notice of the AGM and Annual Report for the financial year 2020-21, will be sent through electronic mode only to those members whose email addresses are registered with the Company / Depository Participant. The members attending the meeting through VC / OAVM shall be counted for the purpose of quorum under section 103 of the Act. The Company is also providing e-voting and remote e-voting facility to all its Members similar to earlier practices.  
The e-copy of the notice of the AGM along with the Annual Report for the FY 2020-21 of the Company will be available on the website of the Company at [www.jindalphoto.com](http://www.jindalphoto.com) and also be available on the website of the BSE Limited (BSE) at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited (NSE) at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and, in due course of time.  
The Members can attend and participate in the AGM through VC/OAVM only, detailed instructions for joining the AGM will be provided in the Notice of AGM. Accordingly, please note that no provision has been made to attend and participate in the AGM of the Company in person, to ensure compliance with the directives issued by the government authorities with respect to Covid-19 pandemic.  
In case the email address is not registered with the Company / Depository Participant, please follow the process of registering the same as mentioned below:

**Physical Holding**  
Send a request to Registrar and Transfer Agents of the Company, Linkintime India Private Limited at [rt.helpline@linkintime.co.in](mailto:rt.helpline@linkintime.co.in) giving details of Folio number, Name of the shareholder, scanned copy of the share certificate (Front and Back), PAN/ Self attested scanned copy of PAN Card, Aadhar (Self attested scanned copy of Aadhar Card) for registering email address.  
Please send your bank detail with original cancelled cheque to our RTA (i.e. Linkintime India Private Limited, Noble Heights, 1st Floor, Plot No. NH 2, LSC, C-1 Block, Near Savitri Market, Janakpuri, New Delhi-110058 alongwith mentioning folio no. if not registered already.  
**PLEASE UPDATE THE SAME ON OR BEFORE 03/09/2021**

**Demat Holding**  
Please contact your Depository Participant (DP) and register your email address as per the process advised by DP.  
Please also update your bank detail with your DP for dividend payment if declared by company.  
**PLEASE UPDATE THE SAME ON OR BEFORE 03/09/2021**

Members may also note that if your e-mail id is registered with the Company/Depository Participant, the login credentials for remote e-voting / e-voting during the AGM will be sent on the registered e-mail address along with the notice of AGM. However members who have not registered their e-mail id can follow the procedure for registering e-mail id as mentioned above. Members may note that the detailed procedure for remote e-voting / e-voting during the AGM is also mentioned in the notice of AGM.  
The above information is being issued for the information and benefit of all the members of the Company and is in compliance with the MCA Circular(s) and the SEBI Circular.

For Jindal Photo Limited  
Sd/-  
Ashok Yadav  
Place : New Delhi  
Date : 31<sup>st</sup> August, 2021  
(Company Secretary)

**SUNSHIELD CHEMICALS LIMITED**  
Corporate Identity Number : L99999MH1986PLC041612  
Regd. Office: Equinox Business Park, Tower - 4, 9th Floor - Unit No. 903, LBS Marg, Kuria West, Mumbai-400 070. | Phone No. 66637100  
Fax No. 24952834 | E Mail : [investor.sunshield@solvay.com](mailto:investor.sunshield@solvay.com)  
Website : [www.solvayindia.in/en/solvay-in/sunshield-chemical-limited.html](http://www.solvayindia.in/en/solvay-in/sunshield-chemical-limited.html)

**NOTICE OF 34<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION**

NOTICE is hereby given that the Thirty fourth (34<sup>th</sup>) Annual General Meeting (AGM) of the Company will be held on **Wednesday, 29<sup>th</sup> September 2021 at 11:00 AM IST**, through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the business, as set out in the Notice of AGM. The Company has sent the Notice of AGM and Annual Report 2020-21 on 31<sup>st</sup> August 2021 through electronic mode to Members whose email addresses are registered with the Company / Depository in accordance with the Circular no. 20 issued by the Ministry of Corporate Affairs dated 5<sup>th</sup> May 2020 read with circular no. 17 dated 8<sup>th</sup> April 2020, circular no. 17 dated 13<sup>th</sup> April 2020 and circular no. 2 dated 13<sup>th</sup> January 2021 (collectively referred to as "MCA Circulars") and Circulars issued by SEBI having reference No. SEBI/HO/CFD/CMD1/CIRP/2020/79 dated 12<sup>th</sup> May 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIRP/2021/11 dated 15<sup>th</sup> January 2021.  
In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) (LODR) Regulations, 2015, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of AGM using electronic voting system (e-voting) provided by NSDL. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on **Wednesday, 22<sup>nd</sup> September 2021** (cut-off date).  
The remote e-voting period commences on **Saturday, 25<sup>th</sup> September 2021 (9:00 a.m. IST) and ends on Tuesday, 28<sup>th</sup> September 2021 (5:00 p.m. IST)**. During this period, Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Those Members, who shall be present in the AGM through VC / OAVM facility and had not cast their votes on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.  
The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend / participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their votes again.  
Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and hold shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request to [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in). However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the votes. If you have not registered your email address with the Company / Depository, you may follow below instructions for obtaining login details for e-voting:

**Physical Holding**  
Send a request to the RTA of the Company, TSR Darashaw Consultants Private Limited (TCPL) at [csq-unit@tsrdrashaw.com](mailto:csq-unit@tsrdrashaw.com) along with following documents for registering email address:  
• Folio No.,  
• Name of shareholder,  
• Scanned copy of the share certificate (front and back),  
• PAN (self-attested scanned copy of PAN card),  
• Aadhar (self-attested scanned copy of Aadhar Card)  
**OR** Register the e-mail id, Mobile no etc in the following link: <https://green.tsrdrashaw.com/green/events/login/ss>

**Demat Holding**  
Please contact your Depository Participant (DP) and register your email address and bank account details, if any in your demat account, as per the process advised by your DP.  
For details relating to remote e-voting, please refer to the Notice of AGM. If you have any queries relating to remote e-voting, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the download section of [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) or contact at toll free no. 1800-222-990 or send a request to [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in). In case of any grievances connected with facility for voting by electronic means, please contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL Email id - [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in) / [pallavi@nsdl.co.in](mailto:pallavi@nsdl.co.in), Tel: +91 22 2495 4545 / 1800-222-990  
The Annual Report for the financial year 2020-21 and the details of the AGM are available on the website of the Company at [www.solvayindia.in](http://www.solvayindia.in), NSDL at <https://www.evoting.nsdl.com> and BSE Ltd at [www.bseindia.com](http://www.bseindia.com)

Date : 31<sup>st</sup> August 2021  
Registered Office:  
Equinox Business Park, Tower-4, 9th Floor, Unit no 903,  
LBS Marg, Kuria (W), Mumbai 400070  
Sd/-  
Mohit Jatloe  
Director

**The Dharamsi Morarji Chemical Company Limited**  
CIN: L24110MH1919PLC000554  
Regd. Off.: Prometh Chemicals, 317/321, Dr. D.N. Road, Fort, Mumbai - 400 011 (India)  
Web: [www.dmcc.com](http://www.dmcc.com), Email: [investor@dmcc.com](mailto:investor@dmcc.com), Ph: +91 22 22048811-3 Fax No.: +91 22852323

**NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING E - VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE**

Notice is hereby given that the 100<sup>th</sup> Annual General Meeting ("AGM") of the members of the Company will be held on **Wednesday, 22<sup>nd</sup> September, 2021 at 11.30 am (IST)** through Video Conferencing ("VC")/Other Audio - Visual Means ("OAVM") to transact the ordinary and special business as set out in the Notice of AGM. In view of the restrictions on the movement across the Country and social distancing guidelines to be followed due to outbreak of the COVID-19 pandemic, Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its General Circular nos. 14/2020 and 17/2020 dated April 8, 2020 and April 13, 2020 respectively, read with General Circular No. 20/2020 and 02/2021 dated May 5, 2020 and January 13, 2021 respectively, (hereinafter collectively referred to as "Circulars"), allowed Companies to hold AGM through VC / OAVM. Hence in compliance with these Circulars the AGM of the Company will be conducted through VC / OAVM, without the physical presence of the members at a common venue due to COVID-19 pandemic.  
The procedure to join the meeting through VC/OAVM is provided in the Notice of AGM. Also in terms of the aforesaid circulars and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIRP/2020/79 dated May 12, 2020 read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIRP/2021/11 dated January 15, 2021, the Annual Report and Notice are being sent only in electronic form to those shareholders whose email addresses are registered with the Company or with their respective depository participants. The dispatch of Notice of AGM and Annual Report 2020-21 through emails has been completed on 30<sup>th</sup> August, 2021. These documents are also available on the website of the Company at [www.dmcc.com](http://www.dmcc.com), website of the Stock Exchange i.e. BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com).  
Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with rules made thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015 ("Listing Regulations"), the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from **16<sup>th</sup> September, 2021 to 22<sup>nd</sup> September, 2021 (both days inclusive)** for the purpose of payment of Dividend and AGM of the Company for FY 2020-21. Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of Listing Regulations", the Company is pleased to provide its members facility to cast their votes electronically on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system of Linkintime India Private Limited at <https://mstvalote.linkintime.co.in>

**Remotely E-Voting**  
Members holding shares either in physical form or dematerialised form as on the cut off date i.e. 15<sup>th</sup> September, 2021, may cast their vote by electronically voting system from place either than the venue of AGM / remote e-voting by using the electronic voting system of Linkintime India Private Limited at <https://mstvalote.linkintime.co.in>.  
The members are further informed that:  
(a) The ordinary and special business as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means.  
(b) The remote e-voting begins at 9.00 am (IST) on **Sunday, 19<sup>th</sup> September, 2021 and ends on 21<sup>st</sup> September, 2021 at 5.00 pm (IST)**.  
(c) The Cut-off Date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is 15<sup>th</sup> September, 2021.  
(d) Any person who acquires shares and becomes member of the Company after the dispatch of the Annual Report and Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. 15<sup>th</sup> September, 2021, may obtain login ID and password by sending a request at [instamst@linkintime.co.in](mailto:instamst@linkintime.co.in). However, if a person is already registered with Linkintime India Private Limited (LIPL) for remote e-voting, then the existing user ID and password may be used for casting the vote.  
(e) The Company has appointed Mr. Satish Kumar Jain, Practising Company Secretaries Practising Company Secretary (FCS 6398/PC56632) as the Scrutinizer for conducting the remote e-voting and the e-voting process at the AGM in a fair and transparent manner.  
(f) The members may note that (i) the remote e-voting module shall be disabled for voting after the date and time mentioned under point (b) above; (ii) once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently; (iii) the facility of voting through electronic voting system shall be made available at the AGM; (iv) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again at the meeting; and (v) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM.  
(g) The manner of remote e-voting at the AGM for members holding shares in physical mode or dematerialised mode or who have not registered their email address with the Company / Depository Participant, is provided in the notice of AGM and available on the Company's website at [www.dmcc.com](http://www.dmcc.com)  
(h) Members holding shares in physical mode, are requested to get their email ids registered by visiting the link : [https://web.linkintime.co.in/EmailReg/Email\\_Register.html](https://web.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html) or by writing to the Registrar and Share Transfer Agent (RTA) with the details of folio number and attaching a self-attested copy of PAN card at [rt.helpline@linkintime.co.in](mailto:rt.helpline@linkintime.co.in). Members holding shares in dematerialised mode are requested to register/update their email ids with their respective Depository Participants.  
(i) The manner in which the members who wish to register their bank mandates for receiving the dividend are detailed in the Notice of AGM.  
(j) If the final dividend, as recommended by the Board of Directors, is approved at the AGM payment of such dividend subject to deduction of tax at source will be made within statutory timeline of 30 days to those members whose names appear - as beneficial owners at the end of business hours on **Wednesday, 15<sup>th</sup> September, 2021**, as per lists furnished by Central Depository Services (I) Limited and National Securities Depository Limited in respect of shares held in electronic form; and on the Register of Members of the Company as